

पञ्चालक 1) Z. 2 die ed. Bomb. richtig पा०.
 पञ्चावयव, अधिकरण SARVADARĀṆAS. 122, 20.
 पञ्चाशत्, शब्दाया f. Titel einer Ġaina-Schrift Verz. d. Oxf. H. 372, a, No. 261.
 पञ्चाशीति Titel einer Schrift HALL 119.
 पञ्चास्तिकाय (पञ्चन् + अ०) m. desgl. WILSON, Sel. Works 4, 282. ० सं-
 प्रकृमूत्र Verz. d. Oxf. H. 383, a, No. 438.
 पञ्चास्य 2) vgl. oben नृपञ्चास्य.
 पञ्चीकर, ० कर्णातात्पर्यचन्द्रिका, ० प्रक्रिया, ० कर्णाविवरण, ० कर्णा-
 वार्त्तिकाभरण Titel von Schriften HALL 139.
 पञ्चेन्द्र vgl. MBh. 1, 7303. fg.
 पञ्चोपाख्यान n. = पञ्चतन्त्र Verz. d. Oxf. H. 399, a, No. 154.
 पञ्जर 1) 3) Spr. 3787; vgl. देहिनां देहपञ्जरम् 3198. — 1) Z. 8 lies
 म्रनर्व und vgl. Spr. 1446.
 पञ्जिका vielleicht aus पद्मञ्जिका entstanden.
 पत् aufschlitzen KATHÁS. 63, 186. म्रपाटयती तुरगौ नखैः 74, 98. जालम्
 zerreißen 69, 146. zerkratzen 57, 167. 172. 64, 22. fg. auskratzen, aus-
 picken 61, 132. abreißen 71, 82. abknicken Spr. 1161. मुरचापपाटितनु
 durchbrochen (सकुलोश्च) VARĀH. BRĪH. S. 3, 27.
 — उद्दु aufreißen, aufschlitzen KATHÁS. 60, 61. ausreißen Spr. 5163.
 KATHÁS. 60, 30. नेत्रे 61, 37. 72, 266. ausbrechen 57, 9. aufreißen, auf-
 wühlen 63, 180. aufreißen (die Augen) DAČAR. 182, 16. öffnen KATHÁS. 72,
 86, wo उदपाटयत् zu lesen ist. उत्पाटित = उन्मूलित, उद्धृत HALĀS. 4, 27.
 — विनिस् spalten BHĀG. P. 10, 12, 31.
 — वि zerspalten KATHÁS. 69, 80.
 पट 1) पादशास्तवः कामं तादृशो ज्ञायते पटः KATHÁS. 78, 130. सतिर-
 स्करिणीपटा adj. 110, 133. — 2) KATHÁS. 31, 134. 140. fg. Die Gleich-
 setzung mit पटु is unrichtig, da es feststeht, dass man auch auf Zeug
 schrieb und malte. MIT. zu JĀĀN. 1, 318 erklärt पेटे durch कार्यासिके पेटे
 und in einer im ÇKDR. aus dem DEVI-P. mitgetheilten Stelle heisst es,
 dass ein solcher Zeug ग्रन्थिकेशविहीन, म्रजीर्ण, समतनुक, म्रस्फाटित
 und म्रच्छिद्र sein müsse. — Vgl. महत्पट, वातपट.
 पटल 4) vgl. चनुस्तिमिरपटलैरावृतम् Spr. 4965. — 7) धूली० SĪH. D. 96, 2.
 पटवर्धन N. pr. eines Geschlechts HALL 73.
 पटशाटक zur Erkl. von पारीरण VIČYA im ÇKDR. पटशाटक zur Erkl.
 von पारीरण MED. n. 102.
 पटह् 1) द्वापि पटह् durch die Trommel Etwas öffentlich verkündi-
 gen lassend KATHÁS. 73, 357.
 पटिका s. auch u. पटुक 2) b).
 पटीर vgl. पाटीर.
 पटु 1) geeignet zu Etwas, einer Sache gewachsen: धनैघो घोरद्वामि
 निर्वापणपटुर्वित् Spr. 2984.
 पटुत्व, म्र० Stumpfheit (der Sinnesorgane) VEDĀNTAS. (Allah.) No. 144.
 पटु 1) शिलापटुविशालवत्तम् RAĞH. 18, 16. Z. 4 lies मणिमिलापटुम्र (d. i.
 ० पटुक) und füge MĀLAV. 31, 21 hinzu. Sp. 383, Z. 4 v. u. zu निजभाल-
 पटुलिखित vgl. ललाटपत्रलिखित Spr. 2806. — 2) म्रापतैः काञ्चनैश्चापि
 पटुः (so die ed. Bomb.) म्रनङ्कवर्म् (रथम्) dünne Platten, Streifen MBh.
 7, 6379. मूर्खसाम्राज्यबद्धेन पटुनेव वृत्ते शिरः Stirnbinde KATHÁS. 61, 54. 53,

191. बद्धपटा adj. 53, 237. ० वस्त्र ein bes. Gewand oder Zeug Spr. 4079.
 ० तल्प so v. a. ein weiches Bett LA. (II) 20, 5. Z. 2 streiche Turban; 24
 streiche oder Turbane; am Schluss, BHĀG. P. 9, 11, 21 hat das Wort
 gleichfalls die Bed. Stirnbinde (पटुवदाभरणपटुम् Schol.).
 पटुक 1) a) Platte, Brett überh.: द्वार० KATHÁS. 62, 210. — 2) a) Platte,
 Tafel Schol. zu NAIŠH. 22, 54. — b) BHĀG. P. 10, 41, 23. व्रण० KATHÁS. 63,
 13. कुच० Busentuch BHĀG. P. 10, 33, 18. पटुकावेत्रवाणविकल्पः unter
 den 64 Kalā Schol. zu BHĀG. P. 10, 43, 36; vgl. auch u. कला 10). पटि-
 कावेत्रवान० Verz. d. Oxf. H. 217, a, 11.
 पटुशाटक s. u. पटशाटक.
 पटुमूत्र vielleicht Seide NAIŠH. 22, 53. v. l. für पटुवस्त्र Spr. 4079.
 पटुभिरामशास्त्रिन् m. N. pr. eines Autors HALL 69. fg.
 पटु caus. lesen: यः श्लोकमात्रमप्यस्याः पाठयिष्यति सादरः। यो वा श्रो-
 ष्यति KATHÁS. 99, 28.
 — म्रति, NILAK.: म्रतिपद्यसे म्रत्यत्तं म्रत्यसे लेकैरिति शेषः.
 — म्रनु, म्रुतो ऽनुपठितो ध्यात म्रदतो वानुमेदितः BHĀG. P. 11, 2, 12.
 — परि SARVADARĀṆAS. 160, 8. über Jmd ausführlich reden BHĀG. P.
 12, 12, 65. — Vgl. परिपाठ fg.
 — प्र vgl. प्रपाठक.
 — वि durchlesen, lesen BHĀG. P. 12, 13, 18.
 पठन, पठनाधिनाथ ein Meister im Lesen, Studiren Verz. d. Oxf. H.
 166, b, 14.
 पठिताङ्ग, die angegebene Etym. wohl nur scheinbar richtig; vgl.
 2. म्रव्यङ्ग.
 1. पण० caus. Handel treiben: पणयिष्यन्ति (vgl. पणयित्) BHĀG. P.
 12, 3, 35. — पणायितुम् (vgl. पणायी) verkaufen KATHÁS. 121, 53.
 — प्र vgl. प्रपण.
 पण (von 1. पण० 1) Vertrag, Pact KATHÁS. 62, 233. परपणे in fremdem
 Solde Spr. 2808. Einsatz im Spiele KATHÁS. 36, 299 (n.). 121, 81. in einer
 Wette 67, 8. — 2) KATHÁS. 62, 204. 232. fg. पणार्थ Ind. St. 8, 292.
 पणबन्ध DAČAR. in BENF. Chr. 191, 16. दास्य० eine Wette um 183, 20.
 पणयित् (von 1. पण०) nom. ag. Verkäufer MĀLATIM. 73, 15.
 पणाय् s. 1. und 2. पण०; पणायी wohl richtig; vgl. oben u. 1. पण०.
 पाण्ड 1) vgl. वण्ड.
 पाण्डक 1) ĀPASTAMBA bei ŚĪJ. zu AIT. Br. 2, 21.
 पाण्डित 1) ० बुद्धि Spr. 4793. — पाण्डित fehlerhaft für पिण्डित; vgl.
 Spr. 717. 1953 (auch die ed. Bomb. des MBh. पाण्डित). — Vgl. मरु०.
 पाण्डितमानिन् Spr. 3204.
 पाण्डितमन्यमान zu streichen, da es in zwei Worte zu trennen ist;
 vgl. u. मन् 3).
 पाण्डितशिरोमणि m. Ehrentitel Ramākṛṣṇābhaṭṭa's HALL 173.
 पाण्यवत् (von 1. पाण्य) adj. viele Handelsartikel habend, reich mit
 Waaren ausgestattet: पुरी R. 7, 37, 1, 49.
 पाण्यस्त्री Spr. 3304.
 1. पत् 1) fliegen, wehen von Fahnen (पताका) BHĀG. P. 10, 69, 6. 11, 30,
 15. dahineilen, entfliehen: म्रद्वारात्राः पतन्ती MBh. 12, 9936. 6528. figg.
 9934. fg. 12061. Hierher gehört auch die Z. 4 stehende Stelle aus R.:
 vgl. Spr. 2723. — 2) Z. 6 lies पतोत्तिष्ठ. — 7) लक्ष्मीयत्र पतन्ति तत्र वि-